SHREE SALASAR INVESTMENTS LIMITED

CIN: L65990MH1980PlC023228

Regd. Off: 404, Niranjan. 99 Marine Drive. Marine Lines. Mumbai - 400 $002\,$

Tel No.:- (022) 22816379, Fax: (022) 22816379

E-mail: <u>vistaurban@gmai1.com</u> Website: www.sajaydevelopers.com

Date: 16/11/2024

To,
The Manager
Listing Department
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400001

Fax: +91 22 2272 2082/3132

BSE Code: 503635

Sub: Newspaper Publication of Unaudited Financial Results for quarter and half year ended 30th September, 2024.

Dear Sir/Madam,

As per the requirement of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements), enclosed herewith is the copy of the Newspaper Publication of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended 30th September, 2024 published in Active Times and Mumbai Lakshdeep on 16th November, 2024.

Kindly acknowledge the receipt and take the above on your records.

Yours sincerely,

For Shree Salasar Investments Limited

Name: Shailesh Hingarh Managing Director DIN: 00166916

Congress leader Priyanka Gandhi Wadra to address rally in Shirdi



Ahmednagar : Indian National Congress General Secretary Priyanka Gandhi Wadra will address a public rally at 10.30 am on Saturday in Shirdi to campaign for the Maha-Vikas Aghadi (MVA) candidate. Prior to the rally she will visit the Saibaba Temple in Shirdi.

Priyanka Gandhi Wadra would campaign for all MVA candidates in Ahmednagar district including Prabhavati Ghogre from Shirdi. Congress leaders Balasaheb Thorat, Prajakt Tanpure, Shankarrao Gadakh, Hemant Ogale, and others will remain present.



PUBLIC NOTICE

This is to notice you that my client **SMT. ANANDIBAL ABA** SAKPAL wish to sale below mentioned Flat premises to MR SAGAR RAMCHANDRA DHOLAM and said Flat premises originally stand in the name of her husband SHRI. ABA KONDU SAKPAL who was owner o below mentioned flat premises and who expired on 16.06.2016 and his other legal heirs released their undivided ownership rights in favour of SMT. ANANDIBAI ABA SAKPAL as per Deed of Release dated 28.08.2024, vide registration No.BBE-5-14163-2024, dated 28.08.2024.

So any person/s, bank, society or company or legal heirs of deceased having claims, rights, objections if any in respect of the below mentioned premises submit it at society address of as The Chairman/Secretary, And my below address within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/ abandoned/ given up or surrendered and are not binding on my client.

Description of the Property Flat No. 609, adm. Area about 346 sq. ft. Carpet on 6th Floor, in B-Wing, Gurukrupa Co-operative Housing Society Ltd., Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai-400030, bearing Cadastral Survey No. 1629 (PT) of Lower Parel Division.

Date: 16/11/2024

Adv. Ravindra K. Babar Add: 13 and 26, Gourtaj Building. 221, Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai 400 014

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Mr. Ranjodh Singh Hundal in, was a member in respect owner of Flat being lying and situated at Flat no-101,1st Floor, plot no 43, Sher E Punjab Co-op Hsg Society Ltd., Mahakali caves Road, Andheri East Mumbai-93, admeasuring 880 Sqft. Built up area along with 1/6 ownership of plotno-43, holding 5 share Share Certificate No.305, and also Flat no 2 Ground floor Bldg, no 32 Sher E Punjab Co-op Hsg Society Ltd., Mahakali caves Road, Andheri East Mumbai-93 holding 5 Share Share certificate no 1069 who was expired INTESTATE on date:08.04.2024, leaving behind his wife and Son Mrs. Harjit Kaur Hundal and Mr. Amanjit Singh Hundal. TAKE NOTICE THAT Mr. Ranjodh Singh

The Society CALL PUBLIC AT LARGE The Society CALL PUBLIC AT LARGE THAT if anyone having any claims/objections from heir/s/ claimants for transfer of at Flat no-101,1st Floor, plot no 43, Sher E Punjab Co-op Hsg Society Ltd., Mahakali caves Road, Andheri East Mumbai-93, admeasuring 880 Sqft. Built up area along with 1/6 ownership of plotno-43,holding 5 share Share Certificate No.305,and also Flat no 2 Ground floor Bldg no 2 Sher E Punjab Coop Hsg Society Ltd. 32 Sher E Punjab Co-op Hsg Society Ltd. Mahakali caves Road, Andheri East Mumbai Mahakali caves Road, Andheri East Mumbai-ag, and right, title, capital, share and Interest into the name of his wife and son Mrs. Harjit Kaur Hundal and Mr. Amanjit Singh Hundal such anyone may communicate in writing with supporting documents for the claim/Objection if any, within a peniod of 15 days from publication of this notice, There after received any claims are waived off PLEASE NOTE. If no claims/objections are received within the perior claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of bares and interest of the deceased member in shares and interest of the deceased member in snares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the secretary of the society between 4.00P. M. to 6.00 P.M. within notice period.

For and on behalf of Place: Mumbai Sher E Punjab co-op Date: 16-11- 2024 Housing Society Ltd

PUBLIC NOTICE

concerned that Late MR. PRADIP KANTILAL MEHTA (Deceased) during hi MANUFACTURING CO. Along with other partners namely (1) MR. AMIT PRADIF MEHTA (Retired on 22/04/2023) (2) MR CHETAN PRADIP MEHTA and (3) MRS. MEENA PRADIP MEHTA. That the said Late MR. PRADIP KANTILAL MEHTA died at Mumbai on 26/07/2020 leaving behind the aforesaid person as remaining partners and legal representatives of M/S. KOMAL MANUFACTURING CO. That my client namely MR. AMIT PRADIP MEHTA is retired from the said M/S KOMAL MANUFACTURING CO. on dated 20/04/2023 vide Retirement Deed duly notarised before Notary Public bearing Notary Registration Serial No. 1126, page No. 026, Notary Registered No. 21 dated 22/04/2023. That MR. AMIT PRADIP MEHTA thereby stands retired as a Partner of the Company with effect from 20th April 2023. That my client MR. AMIT PRADIP MEHTA on execution of Registered Deed of Release dated 13/04/2023 and with the consent of other partner and legal representatives have released, transferred and assigned his undivided share held by Late MR. PRADIF KANTILAL MEHTA in favour of MR CHETAN PRADIP MEHTA along with his shares in the Flat premises viz. 602, 6th Floor, B Wing, Bulding No. 11, Neelam Nagar Phase – 2, Gavanpada, Near Jain Temple, Mulund East, Mumbai – 400 081. Any person or persons dealing with M/S KOMAL MANUFACTURING CO. and or the present partners of the said compar and in relation to MR. CHETAN PRADIP MEHTA, shall do so entirely at their own risk, costs and consequences and any transaction that they may enter the said MR. AMIT PRADIP MEHTA will not be held responsible for any loss / damage etc. Any person/s or Financial Institution having any claim, objection, right legally or equitably against the deceased namely Late MR. PRADIP KANTILAL MEHTA and hould lodge their objection for the same within 15 days from the date of ADV. NEELAM CHHEDA B/11, Plot No. 165, Saketh Union Bank Lane, Garodia Nagar Ghatkopar East, Mumbai - 400 077

Date: 16.11.24

Place: Mumbai

Signet Industries Limited
CIN: L51900MH1985PLC035202

Regd. Office: Gala no. 02 & 03, Building No. A-2, Gr. Floor, Print World Industrial Complex, Survey no. 15/1, Road, Mankoli Vehele, Village Vehele, Bhiwandi, Thane-421302
W: www.groupsignet.com | E: cspreeti@groupsignet.com | P: 07292352800 The Irrigation House

Statement of Un- Audited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September 2024

						((Rs. In Lacs
		Q	uarter ended o	on	Half Year	Ended on	Year Ended
S.No	Particulars	September 30, 2024 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1	Total Income From Operations (Net)	25,806.79	25,385.52	26,978.25	51,192.32	55,907.91	1,21,821.41
2	Profit / (Loss) from ordinary activities before tax, Exceptional items	443.55	82.05	476.82	525.60	903.28	2,306.14
3	Profit(+)/Loss (-) for the period before tax (after Exceptional items)	443.55	82.05	476.82	525.60	903.28	2,306.14
4	NetProfit(+)/Loss (-) from Ordinary Activities after tax	321.85	49.33	341.40	371.18	661.43	1,545.34
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	330.21	51.28	352.51	381.49	659 <u>.</u> 62	1,544.16
6	Paid -up equity share capital (Face value of Rs.10/- each)	2,943.70	2,943.70	2,943.70	2,943.70	2,943.70	2,943.70
7	Earning per share (EPS) of Rs. 10/- each (not to be annualised)	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
	(1) Basic	0.97	0.04	1.03	1.14	2.12	5.12
	(2) Diluted	0.97	0.04	1.03	1.14	2.12	5.12

Note:

1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024 filled with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and on the Company website (www.groupsignet.com).

2. The above results were reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 14th November, 2024.

3. Figures of Previous period have been regrouped/reclasified wherever necessary to make them comparable with

3. Figures of Previous period have been regrouped/reclasified wherever necessary, to make them comparable with current figures of current period.

For SIGNET INDUSTRIES LTD

Place: Indore Date: 14 November, 2024

Mukesh Sangla Managing Director DIN: 00189676

PILLAR INVESTMENT COMPANY LIMITED

Sr.			uarter Ende	4	Half Yea	Year Ended	
No.		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024		31.03.2024
NO.		30.03.2024	Un-Audited	00.03.2023	Un-Au		Audited
1	Total Income from Operations	77.48	51.34	185.43	128.82	245.73	339.27
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	36.93	38.70	177.95	75.61	227.07	211.47
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	36.93	38.70	177.95	75.61	227.07	211.47
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	19.63	38.70	114.85	58.31	163.97	141.75
5	Total Comprehensive Income for the period [Comprising						
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]	19.63	38.70	114.85	58.31	163.97	141.75
6	Equity Share Capital	198.50	198.50	198.50	198.50	198.50	198.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-	-	-	365.53
8	Earnings Per Share						
	(for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	0.99	1.95	5.79	2.94	8.26	7.14
	2. Diluted:	0.99	1.95	5.79	2.94	8.26	7.14

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges, under Regulation 3: of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity.

NEOGEM INDIA LIMITED

CIN: L36911MH1991PLC063357

For and on behalf of the Board of Pillar Investment Company Limited Rashesh Mehta

Date: 14/11/2024 Place: Mumbai

Managing Director DIN 08097197

Regd. Address: G/32, Gems & Jewellery Complex III, Seepz (SEZ), Andheri (E), Mumbai-400 096. Tel. / Fax No.: (022) 28291123 Email: mail@neogemindia.com Website: www.neogemindia.com									
An Extract of Statement of Unaudited Financial Results for the	ne quarter	and Half	Year end		ember 30 unt ₹ in Lakh				
	0	uarter Ende	d			Year Ended			
Particulars Particulars	30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23	30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24			
		Unaudited		Unau	dited	Audited			
Total income from operations (net)	0.00	0.04	-	0.04	0.19	0.19			
Net Profit / (Loss) for the period (before tax,	(9.30)	(7.67)	(10.69)	(16.97)	(61.79)	(79.88)			
Exceptional and / or Extraordinary items)									
Net Profit / (Loss) for the period before tax	(9.30)	(7.67)	(10.98)	(16.97)	(62.08)	(80.17)			
(after Exceptional and / or Extraordinary items)									
Net Profit for the period after tax	(9.30)	(7.67)	(10.98)	(16.97)	(62.08)	(80.17)			
(after Exceptional and / or Extraordinary items)									
Total Comprenhensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	(9.30)	(7.67)	(10.98)	(16.97)	(62.08)	(80.17)			
for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]									
Equity share capital (Face Value of Equity Share ₹ 10/- Per Share)	817.20	817.20	817.20	817.20	817.20	817.20			
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (For Continuing operations)									
Basic:	(0.11)	(0.09)	(0.13)	(0.21)	(0.76)	(0.98)			
Diluted:	(0.11)	(0.09)	(0.13)	(0.21)	(0.76)	(0.98)			

See accompanying note to the financial results Notes : (1) The above financial results were reviewed by the Audit Committee at its meeting held on 14th November, 2024 & wer hereafter approved by the Board of Directors at its meeting held on 14th November, 2024, of Directors at its meeting held on 4th November, 2024. (2) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3) of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. 3) The Company has only one business segment viz manufacturing and sale of Gems & Jeweller. 4) The above results are also available on the website of BSE URL: https://beta.bseindia.com/index.html) and on the Company's website (URL: www.neoge

For Neogem India Limited **Gaurav Dosh**

Date: 14th November 2024 Place : Mumbai

Date: 14.11.2024

∗ Before Annualisation

Chairman & Managing Director DIN: 00166703

SHREE SALASAR INVESTMENTS LIMITED (Regd. Office: 404, Niranjan, 99 Marine Drive, Marine Lines, Mumbai - 400 002) Email Id: vistaurban@gmail.comWebsite: https://sajaydevelopers.com/ CIN No.:L65990MH1980PLC023228 Tel No.:022-22852797Fax No.:022-66324648 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024 (Rs. In Lacs

		Standalo	ne		Consolidate	iea	
Particulars	Quarter ended 30.09.2024	Half Year ended 30.09.2024	Quarter ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2024	Half Year ended 30.09.2024	Quarter ended 30.09.2023	
Total Income from operations (net)	32.02	88.12	44.60	899.08	1,591.63	253.67	
Net profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items*)	25.69	76.63	40.74	31.33	97.90	10.61	
Net profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	25.69	76.63	40.74	31.33	97.90	10.61	
Net profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	22.31	68.13	38.84	19.10	66.07	5.06	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	22.31	68.13	38.84	19.10	66.07		
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	590.20	590.20	590.20	590.20	590.20	590.20	
Earnings Per Share (of Rs. 10/ each) (for continuing and discontinued operations) -							
(a) Basic	0.38	1.15	0.66	0.30	1.01	0.09	
(b) Diluted	0.38	1.15	0.66	0.30	1.01	0.09	

1. The above is, an extract of the detailed format of Quarter and Half Year ended September 30,2024, filed with the Stock Exchange under Regulatio 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of Quarterly Financial Results are available of the stock Exchange Websites www.bseindia.com and on the company's website https://sajaydevelopers.com/

2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 14, 2024 3. The results of the Quarter and half year ended September 2024 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) notified by Ministry For Shree Salasar Investments Limited

Shailesh Hingarh Managing Director (DIN No : 00166916) Place : Mumba

VXL INSTRUMENTS LIMITED

CIN: L85110MH1986PLC272426
Registered Office: No. 252, 5th Floor, Building No. 2, Solitaire Corporate Park, Chakala, Andheri East, Mumbai - 400093. Maharashtra. Tel: 22 2824 5210. E-mail : cfo@vxl.net Website: www.vxl.net

				(Rs. In Lacs	except EPS
	C	uarter ende	d	Half yea	year ended	
Particulars	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited
Total income from operations	3.52	66.80	136.68	70.32	444.58	779.92
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(19.18)	(85.15)	(78.61)	(104.33)	(130.52)	(256.57)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(19.18)	(85.15)	(78.61)	(104.33)	(130.52)	(256.57)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(19.18)	(85.15)	(78.61)	(104.33)	(130.52)	(256.57)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(19.18)	(85.15)	(78.61)	(104.33)	(130.52)	(256.57)
Equity Share Capital	1332.48	1332.48	1332.48	1332.48	1332.48	1332.48
Other Equity excluding Revaluation Reserve (as shown in the Balance Sheet of previous year)	-	-		-	-	
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operations) (not annualised)						
Basic / Diluted EPS	(0.14)	(0.64)	(0.59)	(0.78)	(0.98)	(1.93)

) The above financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in it's meeting held on 14th

t) The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024 are available on the Stock Exchange website (www.vxl.net).

For and on behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date : 14th November, 2024

Sushil Sakpal Whole-time Direct DIN: 10754218

UNITED VAN DER HORST LIMITED

CIN: L99999MH1987PLC044151

Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Taloja, Navi Mumbai - 410208 Phone: 022 - 27412728 Email: uvdhl29@gmail.com Website: www.uvdhl.com

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON SEPTEMBER 30, 2024 (Rs. in Lakhs)

Corresponding 3 months ended in the previous year 30.09.2023 Year to date Quarter Figures for current period ended 30.09.2024 Sr **Particulars** Ending 30.09.2024 616.08 Total Income from Operations 806.80 1.388.72 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 44.65 Exceptional and / or Extraordinary Items) 264.78 290.49 Net Profit / (Loss) for the period before Tax 264.78 44.65 (after Exceptional and/or Extraordinary Items) 290.49 Net Profit / (Loss) for the period after Tax, (afte 186.28 203.49 32.80 Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax) 186.07 203.02 33.06 Equity Share Capital 689.44 689.44 584.43 Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1.43 1.43 0.29 0.27 1.60

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange www.bseindia.com and on the Company's website www.uvdhl.com

For and on behalf of the Board of Directors of **United Van Der Horst Limited**

Jagmeet Singh Sabharwal DIN: 00270607

Format C-1

(For candidate to publish in Newspapers, TV)

Declaration about criminal cases:

Place: Navi Mumbai Date: November 14, 2024

(As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.) Name and Address of Candidate:

> MR. SHIRISH GUNWANT SAWANT 204, B Wing, Shivsrushti Shivswapna, Shivsrushti Road Kurla (East), Mumbai- 400 024,

Name of Political Party: MAHARASHTRA NAVNIRMAN SENA (independent candidates should write "Independent' here) Name of Election: Maharashtra Legislative Assembly-2024 Name of Constutuency: 157-Bhandup

I Shirish Gunwant Sawant (Name of candidate), a candidate for the above mentioned election, declare for public information the following details about my criminal antecedens:

	(A) Pending Criminal Cases									
Sr. No.	Name of Court	Case No. and Dated	Status of case (s)	Section(s) of Acts concerned and brief description of offence(s)						
1.	Nil	Nil	Nil	Nil						

((B) Details about cases of conviction for criminal cases- NOT APPLICABLE								
Sr. No.	Name of Court & Date(s) of order(s)	Description of office(s) & Punishment imposed	Maximum Punishment Imposed						
1.	Nil	Nil	Nil						

Place: 157-Bhandup Name & Signature of Candidate **Date:** 13-11-2024 (Shirish Gunwant Sawant)

Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M. S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067. Legal Advisor: Adv. Bhanudas Jagtap And MKS Legal Associates, Tel.: 022-20891276, 022-46007644/7718872559, 09833891888, 9833852111. Fax: 022-28682744 RNI No. MAHENG/2015/63060. e-mail: mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com. Editor - D. N. Shinde

जाहीर सूचना

येथे घोषित करण्यात येत आहे की, माझे अशिल श्री अरविंद भानजी देवालिया व श्रीमती जयश्री अरविंद देवालिया हे खोली क्र.ए-७, चारकोप (१) शिवास कोहौसोलि., प्लॉट क्र.४३८, आरएससी-४३, सेक्टर-४. चारकोप. कांदिवली (पश्चिम). मंबई-४०००६७ ही जागा श्री. ब्रिजेश सुरेश गुप्ता यांच्याकडून दिनांक २५.१०.२०२४ रोजीचे अ.क्र.बीआरएल-९-१३७०६-२०२४ नुसार नोंद असलेल्या विक्री करारनामा मार्फत खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

सदर खोली म्हाडाकडून श्री. छगन फिकरा शिंदे यांन देण्यात आली होती. श्री. छगन फिकरा शिंदे यांनी सद खोली श्री इरिश्चंट गोविंट घोलप यांच्या नावे इस्तांतर केली आणि श्री. हरिश्चंद्र गोविंद घोलप यांनी सदर खोली श्री. ब्रिजेश सुरेश गुप्ता यांच्या नावे हस्तांतर

म्हाडाद्वारे वितरीत मुळ प्राप्तकर्ते **श्री. छगन फकिरा** शिंदे यांच्या नावे सदर खोलीबाबतचे मुळ म्हाडा पासबुक **श्री. ब्रिजेश सुरेश गुप्ता** यांच्याकडून हरवले आहे. याबाबत चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे लापता नोंद क्र. १३६५६१ - २०२४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे माझे वर नमुद केलेल्या अशिलांच्या सूचनेनुसार याद्वारे सदर मालमत्तेवर मालकी हक, तारण, बक्षीस, वारसाहक जप्ती, हित, अधिकार, गहाणवट किंवा अधिकारांचे माघारीकरणबाबत काही दावा, आक्षेप असल्यास कृपर माझ्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसां**त वैध दस्तावेजांसह संपर्क करावा, तदनंतर कोणताही दावा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही.

ॲड. अधिराज भालेकर चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. मोबा.:७२०८६५२०१३ दिनांक: १६.११.२०२४

जाहीर सूचना

श्रीमती ज्योती संजय कामिनवार, श्री. ओमकार संजय काफिन्तार त श्री विस्तील संजर काफिन्तार गांना फ्लॅर क्र.१३, ३रा मजला, महापालिका घर क्र.४१५/८, कासा आळी, शिवपुजा सोसायटी, शिवपुजा कोहौसोलि., ठाणे, महाराष्ट्र-४१६११५ ही जागा श्री. कैलाशनारायण गजानंत टपारिया यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. १ सदर फ्लॅट मे. व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स यांनी श्री. गजानंद केशरीचंद टपारिया यांच्याकडे दस्तावेज क्र.११००/१९८ धारक ०६.०६.१९८९ रोजी नोंद दिनांक २९.०३.१९८९ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री केले होते. २) श्री. गजानंद टपारिया यांचे २२.०१३.२००१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्री. कैलाशनारायण, श्री. ओमकार, श्री बन्सीधर, श्री. रतन टपाडिया, श्रीमती संतोष राठी, श्रीमती शांती मुंदडा व श्रीमती कौशल्या झावर हे कायदेशीर वारसदार असून त्यांनी त्यांचे अधिकार श्री. कैलाशनारायण यांच्या नावे दिनांक २५.१०.२०२४ रोजीचे अनमती व क्षतिपर्त करारनामानुसार हस्तांतर करण्याचे मान्य केले आहे. ४ तदनंतर सोसायटीने डी.पी.एल.चे पालन करुन फ्लॅटचे भाग ामाणपत्र **श्री. कैलाशनारायण** यांच्या नावे हस्तांतर केले श्री. गजानंद टपारिया यांचे निधन झाले आहे, म्हणून सदर वृत्तपत्र सूचना देण्यात येत आहे.

श्रीमती ज्योती, श्री. निखील कामिनवार यानी सदर मालमत्त् करुर वैश्य बँक लिमिटेड, भिवंडी शाखा, ठाणे यांच्याकडे तारण ठेवण्याचे निश्चित केले आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता/जमीन किंवा भागाबाब

कोणताही अधिकार, दावा, हक्क, मागणी किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून ०७ दिवसांत लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. सद सूचना कालावधीनंतर कोणी व्यक्ती किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडन कोणतीही माहिती मिळाल्यास ते करु **वैश्य बँक लिमिटेड, भिवंडी शाखा, ठाणे** यांच्या अधिकारावर अवलंबून असेल.

दिनांक: १६.११.२०२४ जी. प्रशां वकील उच्च न्यायालय, मुंबई ठिकाण: मुंबई मोबा.:८७७९७५४१७०

> मुंबई येथील लघु कारणे न्यायालयात प्रकरण क्र.८ मध्ये

अंमलबजावणी अर्ज क्र.१७९/२०२४ आर.ए.ई. आणि आर. दावा क्र.१२९३/२०१८ दिलीप पदमसे लालजी संपत वय समारे ७७. व्यवसाय:-जमीनदार भारतीय रहिवासी, राहणार - ए-५०२ माधवकुंज को.ऑप.हौ.सोसायटी लि., स्वामी नारायण मंदिराच्या मागे एम.जी.रोड,

कांदिवली (प.) मुंबई-४०००६७ ...अर्जदार (डिक्री धारक मूळ. फिर्यादी) १. सतीशचंद ताराचंद मेहता

प्रौढ, व्यवसाय: ज्ञात नाही राहणार-खोली क्र.७ आणि ८, दुसऱ्या मजल्यावरील भाडेकरू भिवंडीवाला इमारत क्रमांक ८ ८वी खेत वाडी लेन, मुंबई-४००००४ सध्या १९१०, १९व्या मजल्यावर, रबरवाला बिल्डिंग, पाववाला स्ट्रीट रेल्वे बेकरी समोर. मंबई-४००००४ २. घनश्याम सोलंकी (पूर्ण नाव माहीत नाही) प्रौढ, व्यवसाय: ज्ञात नाही खोली क्रमांक ७ आणि ८, दुसऱ्या मजल्यावर) विडीवाला इमारत क्र.८, ८वी खेत वाडी लेन, मुंबई-४००००४ ..निर्णेय कर्जदार/मूळ.प्रतिवादी आणि

१. रेखा सतीश मेहत वय:- ५४ वर्षे, व्यवसाय:- विधवा, प्रौढ २. हिमांशू सतीश मेहता वय-३३ वर्षे, व्यवसाय:- व्यवसाय, प्रौढ 3 आशिक सतीश मेहता वय: ३१ वर्षे, व्यवसाय: उद्योग, प्रौढ ४. अलिशा सतीश मेहता

वय:- ३० वर्षे, उद्योग:- व्यवसाय, प्रौढ सर्वांचा पत्ता-फ्लॅट कमांक १४०४. १४वा मजला, क्रिसेंट आरिया टॉवर, जे.बी.रोड, आर्य नगर, तुळशीवाडी, ताडरदेव, मुंबई - ४०००३४.

..प्रतिसादक प्रो. निवाडा कर्जदा

९ संतोष सुरेश कडवळकर

कांबळे किशोर भिमराव

प्रतिवादी क्र. २ /प्रो. प्रतिवादी क्र. १ (अ), १(डी) आणि १(व) वरनामित ज्याअर्थी, अर्जदाराने (डिक्री होल्डर मूळ. फिर्यादी)

वरील नावाने प्रतिवादींविरुद्ध वरील खटला दाखल केल आहे आणि त्यात पार्थना केली आहे की या माननीय न्यायालयाने खटला निकाली काढण्यास आनंदित व्हावे आणि प्रतिवादींना पूर्ण, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा देण्याचा आदेश द्यावा. दावा प्रिमायसेस परिसर उदा खोली कमांक ७ आणि ८. एकण मोजमाप क्षेत्र ४७५ लंपसम चौ.फूट. २ रा मजल्यावर कार्पेट, भिवंडीवाला बिल्डिंग नं.८, ८वी खेत वाडी लेन, मुंबई-४००००४ फिर्यादीला, फिर्यादीला जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिव विशेषतः नमूद केल्याप्रमाणे आणि फिर्योदीमध्ये प्रार्थना केल्याप्रमाणे अशा इतर आणि पुढील सवलर्तीसाठी. यानुसार, ०५ जानेवारी २०२४ रोजी टायल कोर्ट रूम क्रमांक ०६ द्वारे सदर खटला खर्चासह ठरवण्यात आला वरील बाबी लक्षात घेता, वरील नाव असलेल्या अर्जदाराने (डिक्री धारक मूळ. फिर्यादी) २०२४ चा वरील अंमलबजावणी अर्ज क्र. १७९ २०१८ च्या आर.ए.ई.आर. खटला क्र.१२९३ मध्ये काढला आहे आणि त्यामध्ये प्रसन्न व्हावे म्हणून त्यांच्या विरुद्ध ताबा वॉरंट जारी केले जाईल, वरील प्रतिवादी उदा. खोली क्रमांक ७ आणि ८, दुसरा मजला भिवंडीवाल इमारत क्रमांक ८. ८ वा खेत वाडी लेन. मंबई-४००००४

वरील बाबी लक्षात घेता. वरील नाव असलेल्या फिर्यादीने २०२४ च्या आर.ए.ई.आर. खटला क्र.१२९३ मध्ये २०२४ च्या अंमलबजावणी अर्ज क्रमांक १२९३ मध्ये प्रदर्शन ८ देखील काढले आहे आणि त्यात प्रार्थना केली आहे की या माननीय न्यायालयास सध्याच्या अर्जास परवानगी देण्यास आनंद होईल आणि प्रतिसादकर्ते १ प्रो. निर्णय कर्जदार क्रमांक १ ते ४ संपूर्ण कार्यवाहीमध्ये निर्णय कर्जदार क्रमांक १(अ) ते १(डी) म्हणून सामील केले जाऊ शकतात आणि अंमलबजावणी अर्जामध्ये सधारणा करण्यासाठी आणि प्रदर्शन अ नुसार वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. सध्या अर्ज आणि अशा इतर आणि पुढील सवलतींसाठी, अर्जात

आणि अशा इतर आणि पुढील सवलर्तीसाठी, अर्जात

प्रार्थना केल्याप्रमाणे.

प्रार्थना केल्याप्रमाणे

तुम्हाला २० नोव्हेंबर २०२४ रोजी रीतसर निर्देश दिलेल्या . कोर्ट रुम ०६, २रा मजला, जुनी बिल्डिंग ऑफ स्मॉल कॉजेस कोर्ट, एल. टी. मार्ग, मुंबई- ४०० ००२ येथे अध्यक्षीय माननीय न्यायाधीशांसमोर हजर राहण्याचा इशारा दिला जात आहे, सकाळी ११.०० वाजता, अर्जाविरुद्ध कारणे दाखविण्यासाठी, त्यात अयशस्वी झाल्यास, सदर अर्जावर सुनावणी केली जाईल आणि पूर्वपक्ष निश्चित केला

तुम्ही सदर अंमलबजावणी अर्ज आणि दुरुस्ती अर्जाची प्रत मा.न्यायालयातील कक्ष क्र.०६ मधून मिळवू शकता न्यायालयाच्या शिक्क्यानिशी, दि.०३ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आले.

आय/सी निबंधक



प्रभात टेक्नॉलॉजीस (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : L72100MH2007PLC169551 युनिट क्र. ४०२, वेस्टर्न एज १, कनकिया स्पेसेस, पश्चिम दुतगती महामार्ग, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०० ०६६

दूर. : ०२२-४०६७६०००, ई-मेल आयडी : cs@prabhatgroup.net, वेबसाइट : www.prabhatgroup.net

			बीएसई	कोड : ५४००	२७						
			स्थायी						एकत्रित		
अ.	तपशील		तिमाहीअखेर		सहामाहीअखेर	वर्षअखेर		तिमाहीअखेर		सहामाहीअखेर	वर्षअखेर
竮.		30.09.7078	30.09.7073	३०.०६.२०२४	30.09.2028	३१.०३.२०२४	30.09.2028	30.09.7073	३०.०६.२०२४	30.09.2028	39.03.707
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	0.090	९०.८५	0.78	0.300	१५४.५९	0.330	३५४.१९	३७.५०	\$6.6\$	६५५.४७
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	(३.८१०)	(१३.८२)	(५.८३)	(९.६४)	(६१.६६)	(३५.६५०)	(\$5.08)	२९.६४	(६.०१)	(११३.३१
nγ	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपश्चात)	(३.८१०)	(१३.८२)	(५.८३)	(९.६४)	(६१.६६)	(३५.६५०)	(\$5.08)	२९.६४	(६.०१)	(११३.३१
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	(३.८१०)	(१३.८२)	(५.८३)	(९.६४)	(२९.१३)	(३५.६५०)	(\$5.08)	२९.६४	(६.०१)	(६७.७२
ч	समभाग भांडवल	१,०७०.६३	१,०७०.६३	१,०७०.६३	१,०७०.६३	१,०७०.६३	१,०७०.६३	१,०७०.६३	१,०७०.६३	१,०७०.६३	१,०७०.६
ξ	राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	(७३८.०४०)	२,१०५.५६	(७२८.४०)	(080.560)	(७२८.४०)	(९१५.८५०)	१,९६२.७१	(९०९.८४)	(९०९.८४)	(९०९.८४
b	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)	१०.०००	१०.००	१०.०००	१०.००	१०.००	१०.०००	१०.००	१०.०००	१०.००	१०.०
	मूलभूत व सौम्यीकृत	0.080	(0.83)	(0.04)	0.09	(0.76)	0.330	(٥.६.०)	٥.२८	٥.٥٤	(०.६३

वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्य तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाहीअखेरच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.prabhatgroup.net वरही उपलब्ध आहे.

कंपनीने दि. ०१.०४.२०१८ पासून भारतीय लेखा मानकांचा (आयएनडी एएस) स्वीकार केला आहे. त्यानुसार, कंपनीचे वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत तसेच कंपनी कायदा २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित आयएनडी एएस नुसार तयार करण्यात आले आहेत. गत तिमाही व वर्षाकरिताचे निष्कर्ष पुन:नमुद आहेत कंपनीने दि. १०.१०.२०१९ पासून दिवाळखोरी मान्य केली आहे व कॉपोरिट दिवाळखोरी ठराव प्रक्रियेअंतर्गत आहे.

प्रभात टेक्नॉलॉजीस (इंडिया) लिमिटेडकरिता व त्यांच्या वतीने

(रु. लाखांत, उत्पन्न प्रतिशेअर वगव

गजेंद के. भूत (नोंदणीकरण क्र. : IBBI/IPA-001/IP-P00141/2017-18/10305)

जाहीर नोटीस

सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग ायरी हतमात चौक तत्वघर गेड मलंड (पर्त) मंबर्ड-x000/9

दिनांक: १४.११.२०२४

		सोसायटी, हनुमान चौक, नव	ाघर रोड, मुलूड (पूर्व)	, मुंबई–४०००	ሪ የ.		١ ٩
1	शिववृ	पा सहकारी पतपेढी लि. मुंबा					ξ
		ऑफिस क्र. ०२, पहिला मजला, बिर्लि र, विक्रोळी (प.) मुंबई – ८३.	डग नं. १०, कैवल्य	धाम सीएचएस		. अर्जदार	b
ľ	टागारनग					. અંગવાર	۷
	शाखा : विक्रोळी अनुक्रमांक १ ते १४ अ. जाब देणाऱ्याचे नाव अर्ज दाखल दावा दावा जाब क्र. दिनांक क्रमांक स्क्कम देणार						
		जाब देणाऱ्याचे नाव					१
	۶	ठाकुर बबलू प्रेमचंद	२५/०९/२०२४	४८६८	१०,०५,३५२	१	?
	5	मंडल अमित ब लराम	२५/०९/२०२४	४८६८	१०,०५,३५२	3	3
	3	पवार सुनिल धनाजी	24/09/2028	४८६८		8	8
		जाधव नितिन बबन		,	१०,०५,३५२	8	4
	٧ .		२५/०९/२०२४	४८६९	४,१७,१९५		ξ
	ч	जाधव बबन गणपती	२५/०९/२०२४	४८६९	४,१७,१९५	?	હ
	ξ	जाधव अंकुश बबन	२५/०९/२०२४	४८६९	४,१७,१९५	ş	۷
	b	डाकी नुकेश शांतारा	२५/०९/२०२४	४८६९	४,१७,१९५	8	
	۷	रेटरकर संतोष रामचंद्र	२५/०९/२०२४	४८६९	४,१७,१९५	4	8
	٩	पाटील सागर रामचंद्र	२५/०९/२०२४	४८६९	४,१७,१९५	ξ	5
	१०	जाधव रोहिदास शंकर	२५/०९/२०२४	४८७०	६,१८,८२४	?	<u> </u>
	११	वायदंडे संजय वसंत	२५/०९/२०२४	४८७०	६,१८,८२४	3	3
	१२	माळी विकी हनुमंत	२५/०९/२०२४	४८७१	२,८२,५८४	٧	8
	१३	कांबळे अविनाश विलास	२५/०९/२०२४	४८७१	२,८२,५८४	ч	4
	१४	मिरजकर अभय सुधीर	२५/०९/२०२४	४८७२	२,१९,११६	ş	ξ
		शाखा :	गोवंडी	अनुक्रमांव	ह १ ते १४		b
	१	खान फहीम नसीम	२५/०९/२०२४	४८७३	२,९०,९९९	ş	۷
	2	यादव संगिता प्रमोदकुमार	२५/०९/२०२४	४८७४	१,८९,३६९	१	9
	ş	यादव प्रमोद संकठा	२५/०९/२०२४	४८७४	१,८९,३६९	2	१०
	Х	यादव ज्वालाप्रसाद कल्लूराम	२५/०९/२०२४	४८७४	१,८९,३६९	ж	११
	ч	प्रभुलिंग विठोबा हातेकर	२५/०९/२०२४	४८७५	३,५६,४९५	१	१२
	ξ	कांबळे पांडुरंग जयसिंग	२५/०९/२०२४	४८७५	३,५६,४९५	2	१३
	b	रजनी रमेश बने	२५/०९/२०२४	४८७५	३,५६,४९५	æ	१४

٥	डाका नुकरा शातारा	79/05/7078	४८६५	8,39,339	8
۷	रेटरकर संतोष रामचंद्र	२५/०९/२०२४	४८६९	४,१७,१९५	ď
٩	पाटील सागर रामचंद्र	२५/०९/२०२४	४८६९	४,१७,१९५	ξ
१०	जाधव रोहिदास शंकर	२५/०९/२०२४	४८७०	६,१८,८२४	2
११	वायदंडे संजय वसंत	२५/०९/२०२४	४८७०	६,१८,८२४	э
१२	माळी विकी हनुमंत	२५/०९/२०२४	४८७१	२,८२,५८४	Х
१३	कांबळे अविनाश विलास	२५/०९/२०२४	४८७१	२,८२,५८४	ч
१४	मिरजकर अभय सुधीर	२५/०९/२०२४	४८७२	२,१९,११६	э
	शाखा	: गोवंडी	अनुक्रमांव	क १ ते १४	
१	खान फहीम नसीम	२५/०९/२०२४	४८७३	२,९०,९९९	ş
2	यादव संगिता प्रमोद्कुमार	२५/०९/२०२४	४८७४	१,८९,३६९	१
3	यादव प्रमोद संकठा	२५/०९/२०२४	४८७४	१,८९,३६९	2
γ	यादव ज्वालाप्रसाद कल्लूराम	२५/०९/२०२४	४८७४	१,८९,३६९	э
ų	प्रभुलिंग विठोबा हातेकर	२५/०९/२०२४	४८७५	३,५६,४९५	१
ξ	कांबळे पांडुरंग जयसिंग	२५/०९/२०२४	४८७५	३,५६,४९५	2
b	रजनी रमेश बने	२५/०९/२०२४	४८७५	३,५६,४९५	w
۷	शेख अरीफ अनवर	२५/०९/२०२४	४८७६	२४,४२,५५१	γ
9	मुकुंद रतनजी मोरे	२५/०९/२०२४	४८७७	८,८४,८५७	٧
१०	शेख तबराज अख्तर हुसैन	२५/०९/२०२४	১৩১४	१०,५८,०११	१
११	शेख महजबीन तबराज अख्तर	२५/०९/२०२४	১৩১४	१०,५८,०११	?
१२	शेख सबीया खातून	२५/०९/२०२४	১৩১४	१०,५८,०११	Х
१३	अनंत बारकू खंडागळे	२५/०९/२०२४	১৩১४	१०,५८,०११	ч
१४	दुराई स्वामी कृष्णन	२५/०९/२०२४	১৩১४	१०,५८,०११	ξ
	शाख	ा : कुर्ला	अनुक्रमांव	क १ ते ९	
१	सोनाली दिलीप बांवर्डेकर	२५/०९/२०२४	४८७९	१,७३,३४	१
2	विनायक दिलीप बांवर्डेकर	२५/०९/२०२४	४८७९	१,७३,३४	ξ
ş	खान औरंगजेब अफसर	२५/०९/२०२४	४८८०	२,८८,१२९	8
Х	ललित नारायण सोलंकी	२५/०९/२०२४	४८८०	२,८८,१२९	?
ų	सचिन मारुती कालगुडे	२५/०९/२०२४	8660	२,८८,१२९	ş
ξ	कदम सूरज अशोक	२५/०९/२०२४	४८७२	२४,९८,६७९	γ
b	सुनिल विष्णू बोरगे	२५/०९/२०२४	१८८३	३,१४,७४९	γ
۷	कैलाश प्रेमजी कडिया	२५/०९/२०२४	४८८३	३,१४,७४९	ч
-		21 /-0 /2-24	V///2	2 924 12249	1.

शाखा : घाटकोपर

२५/०९/२०२४

	?	शेख सलमान इद्रीस	२५/०९/२०२४	४८८५	४,०५,५९७	१
	Ą	कोथमिरे सबा परवीन चांद	२५/०९/२०२४	४८८५	४,०५,५९७	8
	γ	सुरेश भागोजी मेर	२५/०९/२०२४	४८८६	१,४५,५४३	१
	ч	घाडगे कुशल मनोहर	२५/०९/२०२४	४८८६	१,४५,५४३	२
	κ	खरजे नारायण पांडुरंग	२५/०९/२०२४	४८८६	१,४५,५४३	3
	9	मोरे सचिन शंकर	२५/०९/२०२४	४८८६	१,४५,५४३	8
	۷	मे सुश्मिता सुरेश	२५/०९/२०२४	४८८६	१,४५,५४३	ų
शाखा : भांडुप अनुक्रमांक १ ते ८						
	१	गोरे सारिका नितीन	२५/०९/२०२४	४८८७	२,७५,५९६	१
	3		21 /-0 /2-24	V// (I)	214 405	_

4	?	गरि हेमा दीपक	२५/०९/२०२४	४८८७	२,७५,५९६	7
4	3	मासाळ बापुराव बाबा	२५/०९/२०२४	8666	२,८०,०४०	2
_	8	आचार्य वैजाला व्यंकटेश्वर	२५/०९/२०२४	8666	२,८०,०४०	æ
4	ų	आरेकर वैभव वासुदेव	२५/०९/२०२४	8666	२,८०,०४०	8
4	ξ	रेडेकर संजय मारुती	२५/०९/२०२४	४८८९	२,०९,१२७	ж
4	b	पाटील जनार्दन विष्णू	२५/०९/२०२४	४८८९	२,०९,१२७	8
4	۷	सावंत तृप्ती हेमंत	२५/०९/२०२४	४८९०	३,३७,१९३	२
\dashv		शाखा :	मुलुंड	अनुक्रमांव	ह १ ते १४	
\dashv	१	निकम विनोद यादव	२५/०९/२०२४	४८९१	२,३०,९७५	२
\exists	2	कांबळे उदय गंगाराम	२५/०९/२०२४	४८९१	२,३०,९७५	æ
+	3	घाडीगावकर दत्तात्रय भास्कर	२५/०९/२०२४	४८९२	३,०७,३९७	१
\exists	8	दुबे अखिलेश कुमार	२५/०९/२०२४	४८९२	३,०७,३९७	२
\dashv	ų	घाडीगावकर दत्तात्रय भास्कर	२५/०९/२०२४	४८९२	३,०७,३९७	ж
\dashv	ξ	अय्यर वैष्णवी माणिकंदन	२५/०९/२०२४	४८९२	३,०७,३९७	8
	હ	चव्हाण शुभांगी मंगेश	२५/०९/२०२४	४८९३	२,६८,०४३	१
+	۷	चव्हाण मंगेश सुखदेव	२५/०९/२०२४	४८९३	२,६८,०४३	२
1	9	मांडवकर मुकेश किसन	२५/०९/२०२४	४८९३	२,६८,०४३	ş
1	१०	उमरे ज्योती संतोष	२५/०९/२०२४	४८९४	१,४१,७२८	१
1	११	वाघमारे दादु केशव	२५/०९/२०२४	४८९४	१,४१,७२८	2
1	१२	सकट राजेश किशोर	२५/०९/२०२४	४८९४	१,४१,७२८	ş
1	१३	उमरे संतोष मोहन	२५/०९/२०२४	४८९४	१,४१,७२८	8
	१४	पोताडे महेश विश्राम	२५/०९/२०२४	४८९५	२,७६,०३५	ş
		शाखा	: चेंबूर	अनुक्रमांव	ह १ ते ७	
	१	डाबी सिमा प्रेमकुमार	२५/०९/२०२४	४८९६	२,२३,६०८	१
	2	चितारा हिरालाल भवरलाल	२५/०९/२०२४	४८९६	२,२३,६०८	२
4	3	धालिया राणी चानराम	२५/०९/२०२४	४८९६	२,२३,६०८	ş
4	Х	धालिया जोलेय चानराम	२५/०९/२०२४	४८९६	२,२३,६०८	8
- 1						

२५/०९/२०२४ ७ माने रुपेश जगन्नाथ ४८९७ १.२३.५९६ सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपल नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने दिनांक २२/११/२०२४ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आप या कार्यालयात हजर रहावे.

२५/०९/२०२४

२५/०९/२०२४

४८९६

४८९७

2.23.506

१,२३,५९६

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपल बचाव रह समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक ०८/११/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



डाबी प्रेमकुमार छोटुराम

घोलप मनीष तानाजी

सही/-(बी. के. येल्हारे) सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

Weisshorn Realty Private Limited (formerly known as Picard Angst India Private Limited)

CIN: U70109MH2019FTC431355

101,103A &, 1st Floor, 103B, First International Financial Centre, G Block, BKC, Bandra(East), Mumbai- 400051, Maharashtra, India. EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

२५/०९/२०२४ ४८८३ ३,१४,७४९ ७

अनुक्रमांक १ ते ८

४८८४ ५,०९,६७०

						(Amounts in R	s. Inousana)
			Quarter ended		Half Yes	Year ended	
S.No	Particulars	September 30, 2024	June 30, 2024	September 30, 2023	September 30, 2024	September 30, 2023	March 31, 2024
	1	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	15,184	16,307	10,434	31,491	17,968	65,957
2	Profit / (Loss) for the period before tax	(26,766)	(22,705)	(36,153)	(49,471)	(66,057)	(94,870)
3	Profit / (Loss) for the period after tax	(26,766)	(22,705)	(36,153)	(49,471)	(66,057)	(94,900)
4	Paid up Equity Share Capital (Face value: Rs.10 per Share)	7000	7000	7000	7000	7000	7000
5	Reserves (excluding Revaluation Reserve)	(1,62,463)	(1,35,697)	(84,150)	(1,62,463)	(84,150)	(1,12,993)
6	Securities Premium Account	-	-	,	-	-	-
7	Net worth	(1,55,463)	(1,28,697)	(77,150)	(1,55,463)	(77,150)	(1,05,993)
8	Outstanding Debt	27,50,000	19,50,000	19,50,000	27,50,000	19,50,000	19,50,000
9	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA	NA	NA
10	Debt Equity Ratio	(18)	(15)	(25)	(18)	(25)	(18)
	Earnings / (Loss) per equity share in Rs.:						
11	(1) Basic	(38.24)	(32.44)	(51.65)	(70.67)	(94.37)	(135.57)
	(2) Diluted	(38.24)	(32.44)	(51.65)	(70.67)	(94.37)	(135.57)
12	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA
13	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA
14	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA
15	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA

Place: Mumbai

Date: 14-Nov-2024

The above is an extract of the detailed format of Quarterly/ Financial Results filed with the Stock Exchanges under SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation The full format of the Quarterly Financial Results are available on www.bseindia.com and www.weisshornrealty.in. The above results were reviewed and approved by the Board at its

meeting held on November 14, 2024. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the www.bseindia.com

> For Weisshorn Realty Private Limited (formerly known as Picard Angst India Private Limited

> > DIN:07634663

SD/-Ajay Sirohi Director

सार्वजनिक सूचना

ग्लेनिगल्स हॉस्पिटल परळ, मुंबई. इंडियन मेडिकल कौन्सिल (व्यावसायिक आचार शिष्टाचार आणि नैतिकता) नियमन 2002 च्या कलम 20-अ अंतर्गत, ऑक्टोबर 2012 ते 31 जून 2014 पर्यंतचे वैद्यकीय रेकॉर्ड (नियमित वैद्यकीय रेकॉर्ड) आणि ऑक्टोबर 2012 ते 31 जून 2019 या कालावधीतील ओपीडी फाइलसाठी नोटीस देण्यात आली आहे. ग्लेनिगल्स हॉस्पिटल, परेल, मुंबई-400012 येथे दाखल केलेले, तीन महिन्यांनंतर नष्ट केले जाईल ज्याला रेकॉर्ड गोळा करण्यात रस असेल तो अंतिम मुदतीपूर्वी तसे करू शकतो. रूग्ण आणि अधिकृत नातेवाईकांनी रूग्णालयातील वैद्यकीय नोंदींची प्रत 5 फेब्रुवारी 2025 रोजी किंवा त्यापूर्वी वैध ओळखपत्रासह रूग्णालयातील वैद्यकीय नोंदी विभागाशी संपर्क साधावा.

संपर्क तपशील : 022 67670101 सोमवार ते शनिवार : सकाळी 10:00 ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. नरेंद रामचंद खडसे यांना फ्लॅट क्र.बी/३९०३, क्षेत्रफळ ७५.३१ चौ.मी. कार्पेट/बिल्टअप, ३९वा मजला, १ पार्किंग क्र. एलजी-३५, लेव्हल्स कोहौसोलि., पासपोर्ट कार्यालया समोर, राणी सती मार्ग, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ ही जागा मालमेचे विद्यमान संयुक्त मालक १) श्री. मनिष सम्पत व २) श्रीमती संजना सम्पत यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा

जर कोणासही सदर फ्लॅट किंवा कार पार्किंग जागेबाबत विक्री. तारण. भाडेपडा. मालकी हक्क. बक्षीम वहिवार पारिवारीक व्यवस्था /तजवीज इत्यादी स्वरुपात कोणताही दावा. अधिकार, हक्क, हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. विहित कालावधीत कोणतेही आक्षेप न आल्यास असे समजले जाईल की. मालमत्ता ही स्पष्ट अधिकार योग्य आहे आणि माझे अशील सदर मालमत्ता

खरेदी करण्याची प्रक्रिया करतील. सदर सूचना माझ्या अशिलांकरिता स्पष्ट अधिकार हिताकरिता वितरीत करण्यात आली आहे.

वकील ललित धुमेश दुकान क्र.१, दादुमिया चाळ, मालाड पासपोर्ट पीएसके समोर, मालाड-पूर्व, मुंबई-९७. ठिकाण: मंबर्ड दिनांक: १६.११.२०२४

जाहीर नोटीस

र्मिव संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि. माझे आशिल जगदीश एकनाथ सटाणेव खालील मिळकतीचे मालक आहेत.

मिळकतीचे वर्णन - सदनिका क्र- 402, "कोमल डॉ. सावंत सीएचएस लिमिटेड" सीटीएस क्रमांक 751 गाव आंबिवली, अंधेरी (प), तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा.

श्रीमती मथुराबाई एकनाथ सटाणेकर आणि जगदीश एकनाथ सटाणेकर यांनी सदर सदनिका यशोधरा एस गुप्ता आणि एस के गुप्ता यांच्याकडून दि 21/09/1991 च्या विक्री/हस्तांतरणाच्या कराराद्वारे, दि 04/08/2008 च्या घोषणेद्वारे, अंतर्गत नोंदणीकृत करून खरेदी केली. (अंधेरी - B D R 4)/6708/2008. श्रीमती मथुराबाई एकनाथ सटाणेकर यांचे दि 14/04/2012 रोजी निधन झाले, त्यांच्या मागे जगदीश एकनाथ सटाणेकर कायदेशीर वारस आहेत.

म्हणून मी याद्वारे सामान्य लोकांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो की कोणत्याही व्यक्तीने या फ्लॅटवर विक्री, गहाण, शुल्क, भेट, ताबा, भाडेकरू, धारणाधिकार, वारस अधिकार किंवा कायदेशिर हक्क/व्याज किंवा अन्यथा जे काही दावा केला आहे त्यावर कोणताही दावा आणि आक्षेप असल्यास कार्यालय क्र. 11, पहिला मजला, सीवूड्स कॉर्नर, प्लॉट क्र. 19A, से - 25, नेरूळ (पू), नवी मुंबई -400706 येथे या प्रकाशनाच्या सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न भाल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.

हरेश बी डेमला (वकील उच्च न्यायालय, मुंबई) Date: 16.11.2024

जोडपत्र ४७ प्रपत्रे-१ ते सी ८ आणि क / सीएअ

प्रपत्र-१ फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र

माननीय सर्वोच्च न्यायालयाने २०११ ची रिट विनंती याचिका (दिवाणी) क्रमांक ५३६ (पब्लिक इंट्रेस्ट फौंडेशन आणि इतर विरुद्ध युनिअन ऑफ इंडिया व इतर) या प्रकरणी दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्य ऱ्यायनिर्णयानसार मेदवाराचे नाव व पत्ता : लवकेश छोटेलाल पटेल, रूम न. १३, धाचकूल पाडा, वेस्टर्न पार्क जवळ, मीरा रोड पूर्व,

राजकीय पक्षाचे नाव : अपक्ष

निवडणुकीचे नाव : **१४६, ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ** मतदारसंघाचे नाव : १४६, ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ

मी, लबकेश छोटेलाल पटेल (उमेदवाराचे नाव) वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून, माझ्या फौजदारी

	अ) प्रलंबित फैजदारी प्रकरणे					
अ. क्र.	न्यायालयाचे नाव	प्रकरण क्रमांक व दिनांक	प्रकरणाची सध्यास्थिती संबंधित अधिनियमाचे कलम (अधिनियमाची कलमे) आणि अपराधाचे (अपराधांचे) थोडक्यात वर्णन			
1.	JMFC कोर्ट नो. ९ ठाणे	५५१/२०१७	कलम ३५४ भारतीय दंड संहिता, १८६०, जे अपराधी कोर्ट मध्ये येत नाहीत त्यांना अटक करण्यासाठी NBW इशू केले आहे.			
2.	JMFC कोर्ट नो ९ ठाणे	४२७/२०२४	भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम २८९,१२५ (अ), १२५ (ब) तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे कलम १८४ व १८७. चार्जशीट फाईल केली आहे. अवेटिंग समन्स.			

			340	गटन समन्स.
<u>ब)</u>	फौजदारी अपराधांसाट	डी दोषीसिद्ध ट	रविलेल्या	जास्तीत जास्त
. •		या तपशील		ठोठावलेली शिक्षा
. क्र.	न्यायालयाचे नाव		पराधाचे (अपराधांचे)	
	आदेशाचा (आदेशांचे)	दिनांक वर्ण	न व ठोठावलेली शिक्षा	
	निरंक		निरंक	निरंक
		_		•

श्री सालासार इन्व्हेस्टमेंटस लिमिटेड

(नोंदणीकृत कार्यालय : ४०४, निरंजन, ९९ मरीन लाईन्स, मुंबई ४०० ००२) ई–मेल : vistaurban@gmail.com संकेतस्थळ : https://sajaydevelopers.com सीआयएन : L65990MH1980PLC023228 दुष्टबनी क्रमांक : ०२२−२२८५ २७९७ फॅक्स : ०२२ ६६३२ ४६४८

दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखांत)

स्थायी ३०.०९.२०२४ रोजी ३०.०९.२०२४ ३०.०९.२०२३ ३०.०९.२०२४ ३०.०९.२०२३ ३०.०९.२०२३

	ातमाहाअखर	राजा सहामाहाअखर	राजा ातमाहाअखर	राजा ातमाहाअखर	राजा सहामाहाअखर	राजा ।तमाहाअखर
परिचालनातून एकूण उत्पन्न	37.07	८८.१२	४४.६०	८९९.०८	१,५९१.६३	२५३.६७
कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/ (तोटा)						
(कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	२५.६९	७६.६३	४०.७४	३१.३३	९७.९०	१०.६१
करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/ (तोटा)						
(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	२५.६९	७६.६३	४०.७४	३१.३३	९७.९०	१०.६१
कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/ (तोटा)						
(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	२२.३१	६८.१३	₹3.5€	१९.१०	६६.०७	ધ.૦૬
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी						
(करपश्चात) करिता नफा/ (तोटा) व अन्य सर्वसमावेशक						
उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	२२.३१	६८.१३	\$2.5\$	१९.१०	६६.०७	ધ.૦૬
समभाग भांडवल	490.20	५९०.२०	५९०.२०	490.20	५९०.२०	५९०.२०
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या						
लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये नमूद केल्यानुसार)				-	-	-
उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)						
(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)						
अ) मूलभूतः	0.\$6	१.१५	०.६६	0,30	१.०१	0.09
ब) सौम्यीकृत:	0.36	9.94	0.55	0,50	8.08	0.09

सूचना - । १) वर्तिल प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या तपशील सेवी (लिस्टिंग ऑब्लिगोशन्स अँड डिसक्लोजर रिकायरमेंट) अधिनियम २०१५ चा नियम ३३ च्या अनुसार भांडवली बाजारांकडे सादर करण्यात आलेल्य तसेच ३० सर्टेबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि सहमाहीसाठी कंपनीच्या विस्तृत वित्तीय निकालांचा सारां आहे. वित्तीय निकालांचा पूर्ण आराखंडा भांडवली बाजारांचे संकेतस्थव www.bseindia.com येथे सेत्तेच कंपनीच संकत्त्रस्थळ https://sajaydevelopers.com येथे उपलब्ध करून देणवात आला. १) वृत्तील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या निकालांचा अंकेक्षण समितीने आहाचा घेतला आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता

सर्टेंबर २०२४ मध्ये संपलेली तिमाही आणि सहामाही करिता जाहीर झालेले निकाल हे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेल्या लेखांकन म

स्थळ : मुंबई दिनांक : १४/११/२०२४

(डीआयएन क्रमांक : ००१६६९१६)

0.28

0.37

2.23

३.१

(रू. लाखात)

(रू. लाखात



तपशिल

(कर. अपवादात्मके बाबींपर्व)

सौम्यीकत

कार्यचलनाती

पेनिन्सुला लॅन्ड लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१८७१पीएलसी०००००५ नोंदणीकृत कार्यालय: १४०१, १४वा मजला, टॉवर-बी, पेनिन्स्ला बिझनेस पार्क, गणपतराव कदममार्ग,

. मंबई-X000१३. **फोन:** +९१ २२ ६६२२ ९३०० ईमेल: inves ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीआणि सहामाहीकरिता स्वतंत्र आणि एकत्रित

अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

संपलेली तिमाही संपलेली सहामाही संपलेला वर्ष ३०/सप्टे. /२४| ३०/जून /२४ |३०/सप्टे. /२३|३०/सप्टे. /२४|३०/सप्टे. /२३ ३१/मार्च/२ नेखापरीक्षित लेखापरीक्षित ग्लेखा**परी**क्षि नेखापरीक्षित ग्लेखापरी**क्षि** ____ कार्यचलनातील एकूण महसूल (निव्वळ) 4,947 3,329 १२,९७४ 9,76 २६,७१३ 42,60 साधारण प्रक्रियेमधून निव्वळ नफा / (तोय) (१८८) 366 888 280 १,९०५ 6.84 . साधारण प्रक्रियेमधील करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) ८६६ (366) 3,626 388 ६७८ 9,36 ८६६ (१८८) ३,६२६ 988 ६७८ 9,36

अपवादात्मक बाबीनंतर) कालावधीतील करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीतील एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीतील नफा/(तोटा) समाविष्ट)(करानंतर) आणि इतर व्यापक आय (करानंतर) ८६४ (390 988 ६७४ 3, 830 9,36 सम भाग भांडवल (प्रति भाग दर्शनी मूल्य रू.२/-६,४८६ ६,१८0 4,660 ६,४८६ 4,660 ६,१८ दर्शविल्या प्रमाणे अन्य दक्तिरी (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) मांगील वर्षातील ताळेबंधी दर्शावीले प्रमाणे १०,९८६ प्रति भाग मिळकत (प्रत्येकी रू.२/-) (अखंडित व खंडित कार्यचलना साठी) पायाभत : 0.26 (0.08) 0.33 8.23 3.8

0.36

	ηκιώρ							
तपशिल	संपलेली तिमाही			संपलेर्ल	संपलेला वर्ष			
तपाशल	३०/सप्टे./२४	३०/जून/२४	३०/सप्टे./२३	३०/सप्टे./२४	३०/सप्टे./२३	३१/मार्च/२४		
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
ोल एकूण महसूल (निव्वळ)	६,८१६	३,६८९	१३,०२२	१०,५०५	३१,८५५	५८,२०५		
क्रयेमधून निव्वळ नफा / (तोय)								
ादात्मक बाबींपूर्व)	२९८	(१९१)	६०५	१०७	३,२७२	९,०७४		
क्रेयेमधील करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)								
ह बाबीनंतर)	२९८	(२०८)	१,१४१	९०	७,१३७	१२,८२६		
ल करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)								
क बाबींनंतर)	३४६	(१९३)	१,१४५	१५३	७,१७८	१२,८२९		
ल एकूण सर्वंकष उत्पन्न								
रील चफा /(तोरा) समाविष्/(क्यानंतर)			l					

(0.08)

साधारण प्रक्रि (कर, अपवा साधारण प्रक्रि अपवादात्मक कालावधीतीत (अपवादात्मव कालावधीतीत (कालावधीतील नफा/(तोटा) समाविष्ट)(आणि इतर व्यापक आय (करानंतर) (१८९) १२.८७ 340 १,१५६ १६१ 6.203 सम भाग भांडवल (प्रति भाग दर्शनी मूल्य रू.२/-\$.8CE ६,१८० 4,660 8.868 4,660 ६,१८ दर्शविल्या प्रमाणे अन्य इक्विटी (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) मांगील वर्षातील ताळेबंधी दर्शावीले प्रमाणे 84.02 प्रति भाग मिळकत (प्रत्येकी रू.२/-) (अखंडित व खंडित कार्यचलना साठी) पायाभत (0.08) 0.39 2.80 8.3 0.06 सौम्यीकत 0.88 (0.08) 0.39 2.88 8.38

* वरील कालावधीसाठी नमूद करण्यास कोणतीही असाधारण बाब ह्यां कंपनीकडे नही

उपरोक्त हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्ट्स) विनियम २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीच्या त्रैमासिक आर्थिक निकालाच्या तपशीलवार स्वरूपाचा उतार आहे. पूर्ण स्वरूप वरील निकाल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com/www.nseindia.com) आणि कंपनीच्या

वेबसाइट्वर (www.peninsula.co.in) उपलब्ध आहेत. ३० सप्टेंबर २०२४ रीजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीतील आर्थिक निकालांचे बोर्डाच्या लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि त्यानंतर संचालक मंडळाने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत सेबीच्या नियमन ३३) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्ट्स) नुसार मान्यता दिली आहे. दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५. पुढे, कंपनीच्य वैधानिक लेखा परीक्षकांद्वारे त्याचे पुनरावलोकन केले गेले आहे. संचाल मंडळासाठी आणि त्यांच्य

वतीने पेनिन्सुला लॅन्ड लिमिटेड

स्वाक्षरी/-

मुंबई : १४ नोव्हेंबर, २०२४

राजीव ए. पिरामल कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापन संचालव